



GEECEE VENTURES LIMITED

209 - 210, Arcadia Building, 2nd Floor, 195, Nariman Point, Mumbai - 400 021, India
Phone : 91-22-4019 8600 • Fax : 91-22-4019 8650 • CIN-L24249MH1984PLC032170
E-mail : gcvl@gcvl.in • Website : www.geeceeventures.com

November 09, 2023

To
The Listing and Compliance
Bombay Stock Exchange Ltd.
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street
Mumbai - 400 001
Fax No. 91-22-22722039/41/61
Email: corp.relations@bseindia.com
Re: BSE – Scrip Code: 532764

To
The Listing Department
The National Stock Exchange of India Ltd
“Exchange Plaza”
Bandra Kurla Complex,
Bandra (E), Mumbai – 400 051
Fax No. 91-22-26598237/38
cmist@nse.co.in cmtrade@nse.co.in
NSE: GEECEE

Dear Sir/Madam,

Sub: Copies of Newspaper Advertisement of the Extraordinary General Meeting

Pursuant to Regulation 30 and 47 read with Schedule III Part A of the SEBI (LODR), 2015, please find copies of newspaper advertisements published today i.e. Thursday, November 09, 2023 in following newspapers giving information on e-voting and related information of the Extraordinary General Meeting of the Company.

1. Business Standard (National Daily) in English.
2. Prathakal in Marathi.

Kindly take the same on your records.

Thanking you,

Yours truly,

For GeeCee Ventures Limited

Dipyanti Jaiswar
Company Secretary
Membership No: A41024
Place: Mumbai
Encl: a/a

Global demand headwinds could weigh on Bharat Forge

Analysts revise EPS estimates; valuations at long-term averages limiting upside

RAM PRASAD SAHU
Mumbai, 8 November

Even though Bharat Forge's performance in the July-September quarter broadly met Street estimates and defence orders are on the rise, the subdued outlook for its global business has prompted some brokers to adopt a cautious stance on the company.

Analysts have reduced the company's earnings per share (EPS) estimates to account for the slow recovery of its overseas subsidiaries. Valuations are also trading at long-term averages, which could limit potential upside.

The revenue performance for the standalone operations was robust, with a 21 per cent growth. This was driven by a 19-quarter high volume of 70,316 tonnes, up 15 per cent from the year-ago quarter.

Realisations also saw a 5 per cent increase to ₹3.2 lakh, thanks to a better product mix.

While the automotive segment grew by 15 per cent year-on-year (Y-o-Y), the industrial segment's growth was more than twice that.


The company's gross margins expanded by 110 basis points (bps) Y-o-Y to 56.7 per cent, thanks to an improved product mix and cost reduction measures.

With the strong top-line performance and gross margin expansion, operating profit margins improved by 310 bps Y-o-Y to 27.4 per cent.

The company's overseas operations reported a loss of ₹15 crore due to losses in the aluminum forging operations in the US and the European Union (EU).

Trimming estimates
Motilal Oswal Research has reduced its EPS estimates by 8 per cent for 2023-24 and 3 per cent for 2024-25 to account for the slower-than-expected ramp-up in overseas subsidiaries.

"While Bharat Forge's core India business is on a growth path, it's worth noting that the underlying macroeconomic environment in the US and EU is showing signs of weakening," said analysts at the brokerage, led by Jinesh



Gandhi. One area of strength for Bharat Forge is the defence business.

The company secured orders worth ₹1,100 crore in the September quarter. Its order book in this segment now stands at ₹3,000 crore to be executed over the next two years.

While scaling up this line of business is positive, Emkay Research highlights multiple headwinds for the company. Analysts of the brokerage, led by Jainim Desai, stated, "While we take cognizance of the defence ramp-up and build a contribution of 20 per cent to standalone revenues by 2025-26 compared to 5 per cent in 2022-23, the outlook for the underlying commercial vehicle industries (global and domestic) and industrial exports is softening."

Global commercial vehicle makers have projected an 8-15 per cent industry decline in developed markets in 2024. Domestic commercial vehicle

growth is expected to moderate on a high base, with the industrial export outlook remaining muted as well.

Prabudas Lilladher Research, however, believes that the company has multiple growth drivers in the domestic and export automotive segments (picycle in the commercial vehicle industry and easing chip shortage helping passenger vehicles).

A strong order book leading to robust growth in the high-margin non-automotive segment, contribution from defence and renewable segments, and rising traction in the electric mobility division are some of the factors driving the positive stance of the brokerage.

Given the global headwinds, investors should await a correction or better valuations before considering the stock, which has shed 4.3 per cent from its intraday highs on Tuesday.

Want stability and growth? Invest in large, midcap funds

SARBAJEET KSEN

Large and midcap funds are currently in focus due to the introduction of new fund offerings, including an index fund and an equity-linked savings scheme tracking the Nifty LargeMidcap 250 by Zerodha Fund House.

Amid the post-pandemic market rally, investors have focused on small and midcap stocks and equity funds, largely overlooking the largecap category. The recent bout of volatility has served as a reminder of the risks associated with excessive exposure to small and midcap categories.

By booking profits in these smaller categories and reinvesting the funds into large and midcap funds, investors can achieve a better balance between returns and risk.

According to Arun Kumar, vice-president and head of research at FundsIndia, "Large and midcap funds offer a balanced exposure to well-established large-cap companies and potentially high-growth midcap firms. This diversification can provide a buffer during market volatility. Additionally, these funds can smooth out the return experience across different market cycles." Abhishek Gupta, fund manager-equity at Edelweiss Mutual Fund, describes large and midcap funds as all-season products.


"Most conventional evaluation parameters such as relative stability of returns, consistent out-performance compared to the broader market, and diversification benefits are met by investing in large and midcap funds," he says.

What's on offer?

According to the Securities and Exchange Board of India's (Sebi)'s categorisation, a large and midcap fund must invest a minimum of 35 per cent each in mid and largecap stocks. The fund manager is free to invest the balance wherever he/she likes.

Says Gupta: "Investors enjoy the advantages of both large and midcap funds within a single fund. The 30 per cent allocation, which is at the fund manager's discretion, can lead to a well-diversified fund structure. Such an approach can generate alpha over time

MIDDLING RETURNS OVER FIVE-YEAR HORIZON



with lesser volatility compared to specific market capitalisation-focused strategies." Flexicap funds are a close alternative to this category. As of September 30, 2023, they had an allocation of 73 per cent to largecap stocks, 24 per cent to midcap stocks, and the balance to smallcap stocks.

The risk-reward matrix

These funds are positioned between largecap funds on one side and small and midcap funds on the other on the risk-reward gradient.

Investors with higher risk appetite may opt for pure small and midcap funds that are more prone to higher volatility. Those with a relatively lower risk appetite may want to allocate money to large and midcap funds that offer exposure to relatively less volatile largecaps as well.

Remember, however, that these funds are likely to be more volatile than a pure largecap fund. Says Kumar: "During extreme market conditions, large and midcap funds may not be as stable as pure largecap funds."

Active or passive funds?

Both active and passive fund options are available in this segment.

Vishal Jain, chief executive officer at Zerodha Fund House, explains how to make this choice.

"Investors can achieve their objectives using a combination of passive and active strategies through the 'core' and 'satellite' approach. The core (the main part of the portfolio, which is usually larger) of one's portfolio should hold a low-cost index fund/exchange-traded fund linked to a broad market index. This would give investors the true market returns without them taking unnecessary risks to outperform. The satellite (smaller part of the portfolio) portion may be used to take additional risk through various active strategies," he says.

Kumar prefers active funds. "Given the flexibility to move across mid and largecap categories and the historical evidence of several active funds outperforming in the midcap space, we would prefer to go with active funds managed by proven fund managers in this category," he says.

Long horizon is a must

Invest in this category only if you have a long-term perspective.

"Based on daily rolling return analysis, the Nifty LargeMidcap 250 has never witnessed negative returns during the seven-year and ten-year investment horizons. One should have a minimum five-year horizon in these funds," says Jain. Investors who do not want the hassle of exposure to separate mid and largecap funds (and rebalancing between the two) may opt for this composite category.

INDIA NIPPON ELECTRICALS LIMITED													
Extract of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Half Year ended September 30, 2023													
S.No.	Particulars	STANDALONE						CONSOLIDATED					
		Quarter Ended		Half Year		Quarter Ended		Half Year		Quarter Ended		Half Year	
		30-Sep-2023	30-Sep-2022	30-Sep-2023	30-Sep-2022	30-Sep-2023	30-Sep-2022	30-Sep-2023	30-Sep-2022	30-Sep-2023	30-Sep-2022	30-Sep-2023	30-Sep-2022
1.	Total Income from Operations (Net)	18,970	18,839	34,954	65,825	18,970	18,839	34,954	65,825				
2.	Net Profit/(Loss) for the period before tax	2,063	2,051	3,231	7,006	2,079	2,063	3,246	6,042				
3.	Net Profit/(Loss) for the period after tax	1,738	1,662	2,665	5,787	1,754	1,674	2,680	4,823				
4.	Total Comprehensive Income/(Loss) for the period (Comprising profit/(loss) for the period and Other Comprehensive Income/(Loss) after tax)	1,726	1,690	2,649	8,766	1,733	1,701	2,655	7,802				
5.	Equity Share Capital	1,131	1,131	1,131	1,131	1,131	1,131	1,131	1,131				
6.	Other Equity	54,903	As on 31-Mar-2023	54,902	As on 31-Mar-2023								
7.	Earnings Per Share (of ₹5/- each): Not annualised - (in ₹)												
	Basic	7.68	7.35	11.78	25.58	7.75	7.40	11.85	21.32				
	Diluted	7.68	7.35	11.78	25.58	7.75	7.40	11.85	21.32				

GILADA FINANCE AND INVESTMENTS LIMITED											
Extract of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Half Year ended 30th September, 2023											
Sl. No.	Particulars	Quarter Ended				Half Year Ended					
		30-Sep-2023		30-Jun-2023		30-Sep-2022		30-Sep-2022			
		(Un-audited)	(Un-audited)	(Un-audited)	(Un-audited)	(Un-audited)	(Un-audited)	(Un-audited)	(Un-audited)		
1.	Total Income	158.00	137.75	115.49	295.75	219.55					
2.	Total Expenses	77.26	79.52	70.31	158.78	131.38					
3.	Profit/Loss Before tax	80.74	58.23	45.18	136.97	88.17					
4.	Tax Expenses	-	-	-	-	-					
a)	Current tax	20.35	14.65	11.00	35.00	22.00					
b)	Deferred tax	-	-	-	-	-					
5.	Profit for the Period	60.39	43.58	34.18	103.97	66.17					
6.	Equity Share Capital	702.46	702.46	702.46	702.46	702.46					
7.	Earnings Per Share:										
1.	Basic	0.43	0.31	0.25	0.74	0.47					
2.	Diluted	0.43	0.31	0.25	0.74	0.47					

KOLKATA MUNICIPAL CORPORATION

CORRIDGUM

Tender Ref. No: KMC/D.G.(TNP)/61/2023-2024, Tender ID No: 2023.KMC.560632.1 Published in this Newspaper on 29.08.2023 (Key No. 646/23-24) T/P8/ID/TNP Department. Last date and time of submission of bid (online) will be 15.12.2023 upto 2 p.m. instead of 09.11.2023 upto 2 p.m. Bid opening date and time for technical proposal (online) will be 15.12.2023 at 3 p.m. instead of 09.11.2023 at 3 p.m. All other important dates and terms and conditions shall however remain unaltered as thered in the original tender notice/document. 83223-24

GEECEE VENTURES LIMITED

Regd. Office: C-124249MH1984PLC032170
Nirman point, Mumbai- 400 021.
Tel. No. 91-22-40198600, Fax No. 91-22-40198650
Email: geecee.investor@gnv.in, www.geeceeventures.com

NOTICE OF THE EXTRAORDINARY GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the Extraordinary General Meeting ("EGM") of GEECEE Ventures Limited ("Company") will be held on **Thursday, December 07, 2023 at 04:00 PM IST** via Video Conference / Other Audio Visual Means ("VC/OAVM") in compliance with applicable provisions of the Companies Act, 2013 ("ACT") read with General Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020, 38/2022, 2/2022, 10/2022 and 09/2023 dated April 6, 2020, April 6, 2020, May 5, 2020, December 31, 2020, February 18, 2021, May 05, 2022, December 28, 2022 and September 25, 2023 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA"), Securities and Exchange Board of India ("SEBI") circular No. SEBI/HO/CFD/CMD2/ CIR/P/2021/11 dated January 15, 2021 and circular No. SEBI/HO/CFD/CMD2/ CIR/P/2022/62 May 13, 2022 and SEBI (Listing Obligations and Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") to transact the business as set out in the notice accompanying this "EGM".

In compliance with the MCA Circular and SEBI Circular, the Notice of the EGM will be sent only by e-mail to those members whose email addresses are registered with the Company/Depositories Participants ("DPs"/Registrar and Share Transfer Agent viz. Link Intime India Private Limited ("RTA").

The Notice of the EGM will also be made available on the website of the company at www.geeceeventures.com, website of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the website of the service provider engaged by the Company i.e. National Securities Depository Limited ("NSDL") at www.evoting.nsdl.com

Members can attend and participate in the ("EGM") only through ("VC/OAVM") the details of which are provided by the Company in the Notice of the ("EGM"). Accordingly, please note that, no provision has been made to attend and participate in the EGM of the Company by physical means. Members attending the Meeting through ("VC/OAVM") shall be deemed for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

Manner of registering/Updating email addresses to receive Notice of EGM:

In case members who have not registered their e-mail address are requested to register the same in respect of shares held in electronic form with the Depository through their Depository Participant ("DP") and in respect of Shares held in physical form by writing to the Company's Registrar and Share Transfer Agent ("RTA"), Link Intime India Private Limited ("RTA"), 247 Park Lane, West, Kolkata (West), Mumbai- 400 083 or write to Company Secretary at geecee.investor@gnv.in

In case of any queries write an email at evoting@nsdl.co.in or contact NSDL team Anubhav at the following Tel. No: 022-48867000 and 022-24997000 who will also address the grievances connected with the voting by electronic means. Members may also write to the Company Secretary at the above mentioned email address or the registered office of the Company.

The procedure and instructions for joining ("EGM") through ("VC/OAVM") and detailed procedure and instructions for casting votes through remote e-voting or e-voting during the EGM for all Members (including the Members holding shares in physical form/ whose email addresses are not registered with the ("DPs"/"Company"/"RTA") are stated in the Notice.

For GEECEE Ventures Limited
Sd/-
Dipayan Jaiswar
Company Secretary

Place: Mumbai
Dated: November 08, 2023

CENTURYPLY®

CENTURY PLYBOARDS (INDIA) LIMITED

CIN: L20101WB1982PLC034435
Regd. Office : P - 15/1, Taratala Road, Kolkata - 700088; Phone: 033-39403950;
Fax: 033-24015556; Email: kolkata@centuryply.com; website: www.centuryply.com

Extract of Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the Quarter/Half ended 30th September, 2023

(₹m Lakhs)

PARTICULARS	STANDALONE						CONSOLIDATED					
	Quarter Ended		Half Year		Quarter Ended		Half Year		Quarter Ended		Half Year	
	30.09.2023	30.09.2022	30.09.2023	30.09.2022	30.09.2023	30.09.2022	30.09.2023	30.09.2022	30.09.2023	30.09.2022	30.09.2023	30.09.2022
1. Total Income from Operations	99,667.55	1,88,896.33	1,80,713.35	89,228.78	91,967.02	3,66,578.34	1,01,141.95	1,91,457.54	1,82,375.99	90,315.59	92,897.13	3,69,425.65
2. Net Profit Before Tax	12,136.52	23,293.39	23,189.57	11,256.97	10,159.91	49,410.51	12,936.39	24,547.26	24,627.82	11,610.87	12,046.35	51,186.70
3. Net Profit after tax *	9,032.76	17,443.29	17,206.60	8,410.53	7,621.66	36,683.90	9,711.90	18,424.44	18,710.24	8,712.92	9,446.13	38,405.03
4. Total Comprehensive Income for the Period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	8,841.11	17,241.24	17,065.89	8,400.13	7,515.70	36,647.29	9,440.64	18,145.59	18,881.02	8,704.95	9,408.58	39,156.01
5. Equity Share Capital (Face value of ₹1/- per share)	2,225.27	2,225.27	2,225.27	2,225.27	2,225.27	2,225.27	2,225.27	2,225.27	2,225.27	2,225.27	2,225.27	2,225.27
6. Other Equity	-	-	-	-	-	1,87,571.49	-	-	-	-	-	1,89,206.72
7. Earnings Per Share for the period (Face value of ₹1/- per share)												
1. Basic & diluted	4.07	7.85	7.77	3.75	3.43	16.51	4.36	8.27	8.39	3.91	4.23	17.25

*The Company does not have any Exceptional and Extraordinary Item to report for the above periods

NOTE:

- The above unaudited financial results have been reviewed by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors at their respective meetings held on 8th November, 2023.
- The Scheme of Arrangement between the Company and Century Infra Limited ("Transferor Company") and their respective shareholders and creditors under Sections 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013 and rules framed thereunder was approved by requisite majority of Shareholders and Unsecured Creditors of the Company at their respective meetings held on 20th March, 2023. The petition for sanctioning the Scheme has been filed with the Hon'ble NCLT, Kolkata Bench on 31st March, 2023 and is subject to requisite statutory and regulatory approval. Pending such approvals, no accounting effect of the above-mentioned Scheme has been given in the above financial results.
- The Scheme, inter alia, provides for the transfer and vesting of the Container Freight Station Services undertaking of the Company to the Transferor Company, as a going concern on slump sale basis, and in consideration thereof, the Transferor Company shall issue its equity shares to the Company. The Appointed Date for the Scheme is 1st April, 2024.
- The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com) and on the Company's website (www.centuryply.com).
- Previous period figures have been re-arranged /re-grouped wherever necessary to make them comparable with current period figures.

For Century Plyboards (India) Limited
Sanjay Agarwal
CEO & Managing Director
DIN: 00246132

Date: 8th November, 2023
Place: Kolkata

भिवंडी शहरातील झोपडपट्टीचा विकास झाल्यास शहराला फार मोठे महत्त्व प्राप्त होईल : पालिका आयुक्त अजय वैद्य

भिवंडी, दि. ८ (वाताहर) : झोपडपट्टी पुनर्विकास योजनेमुळे भिवंडी शहराला फायदा आहे. भिवंडी सारखे शहर हे ठाणे आणि मुंबई यांच्या जवळ असल्यामुळे या शहराचा विकास फार मोठ्या प्रमाणात होणे अपेक्षित आहे पण तसे झाल्याचे दिसून येत नाही येत नाही. शहरात फार

मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आहे, झोपडपट्टी भागाचा चंगल्या प्रकारे विकास करणे आवश्यक आहे, झोपडपट्टी पुनर्वसन योजना चंगल्या प्रकारे शहरात राबवली तर भिवंडी शहराचा नक्कीच कायापालट होईल, असे उद्गार पालिका आयुक्त तथा प्रशासक अजय वैद्य यांनी काढले.

Change Of Name I HAVE CHANGED MY NAME FROM YASMIN BANU KHAN TO YASMIN KHAN AS PER DOCUMENT.

NEELKANTH (पूर्वीची आरटी एक्सपोर्ट्स लिमिटेड म्हणून ज्ञात) नोंदणीकृत कार्यालय : ५०८, दलामल हाऊस जमनालाल बजाज मार्ग, नर्मिन पॉइंट, मुंबई - ४०० ०२९. सीआयएन : L51900MH1980PLC022582, दूर. ०२२ - ४०८९३००० दूर. ९१ २२ २२०८१२०००, ई-मेल : headoffice@rtexports.com, वेबसाइट : www.rtexports.com

कॅनरा बँक Canara Bank (भारत सरकारचा उद्योग) सिंडिकेट सिंडिकेट Syndicate एआरएम शाखा -२, मुंबई : ३०, खासामालव्या, पाटकर हॉलसमोर, न्यू सचिव लाईन्स, टाऊन्स मॉर्ग, मुंबई ४०० ०२० इमेल : cb2360@canarabank.com दूर. क्र. ०२२-२२०८४३५/३० वेबसाइट : www.canarabank.com

जिरी वेंचर्स लिमिटेड सीआयएन : L24249MH1984PLC032170 नोंदणीकृत कार्यालय : २०९-२१०, आरकाडिया बिर्डींग, २रा मजला, ११५, नर्मिन पॉइंट, मुंबई ४०० ०२९. दूर. क्र. ९१ २२ ४०९१८६०० / फॅक्स क्र. : ९१-२२-४०९१८६०० इमेल : geecce.investor@gecvi.in वेबसाइट : www.gececeinvestor.com

SYNCOM FORMULATIONS (INDIA) LIMITED Regd. Off.-7, Niraj Industrial Estate, Off Mahakali Caves Road, Andheri (E), Mumbai-400093 Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the Quarter and Half Year ended 30th September, 2023

SUNIL INDUSTRIES LIMITED CIN No: L99999MH1976PLC019331 Regd Office : D-8 , M.I.D.C. Phase II, Manpada Road, Dombivli (East) Dist. Thane. Tel No.: 022-22017389, Email ID: info@sunilgroup.com

जाहीर नोटीस याद्वारे सर्व संबंधित कळविण्यात येते की, माण मोजे निलेमोरे येथील बिनशेती सं नं 117/1/अ, क्षेत्र 1.65.70 हे आर चो मी अशी जमिन मिळकत निलेमोरे लॅंड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन एलएलपी तर्फे भागीदार श्री. हेमंत अनंत पाटिल यांची मालकी कब्जा वहिवाटीची आहे व सरकारी दफतरी त्यांचे नाव दाखल आहे. वरील जमिन मिळकती संबंधी माझा अधिनांना निरनिराळे कामे करण्याचे आहे व वसई विरार शहर महानगरपालिका येथून योग्यती परवांगी घ्यावयाचे आहे, तरी सदर मिळकतीवर कोणाचाही कुठल्याही प्रकारचे हक्क, हिस्सा, हितसंबंध असले तर 14 दिवसांच्या आत मला योग्यत्या कामादपत्रासह कळवावे अथवा वरील प्रमाण कुठल्याही प्रकारचे कोणाचाही हक्क, हिस्सा हितसंबंधी नाही असे समजण्यात येईल व नंतर कुठल्याही हरकती मान्य करण्यात येणार नाही कृपया याची नोंद घ्यावी व पुढील योग्यती कामे करण्यात येतील. सही/- श्री. एम. एम. तिवारी दिनांक: ०९/११/२०२३ (वकील उच्च न्यायालय) ऑफीस पत्ता : तिवारी नगर, रुम-नं. 4, तुळशी रोड, नालासोपारा (पुर्व).

PUBLIC NOTICE The Public in general hereby informed that my client MR. SANDEEP BABULAL GADA, (PAN NO.AJWP6549R) an adult, Indian Inhabitant of Mumbai, residing at 1301, Asweez Heights, Near Corporation Bank S. V. Road, Amboli Naka, Andheri (West), Mumbai-400058. My client say that he purchase flat from MR. MOHD - AKHTAR SHAIKH, situated at ROYAL ACCORD, 701, 7th FLOOR, A WING, NEAR CHAKALA FISH MARKET, CHAKALA, ANDHERI (EAST), MUMBAI - 400099, area adm. 2564 Sq. ft. Carpet with Terrace area, 1239 sq.ft. carpet, Survey No.267, 271 and 272 of Village Chakala, Mumbai Suburban District and now in Greater Mumbai Suburban District, and MR. MOHD. AKHTAR SHAIKH purchased the said flat from M/s. ROYAL BUILDER by the way of registered agreement for sale bearing under Registration Serial No. BDR 15-73241-2010 dated 07/2010 of joint sub register Andher-4 and the Original registered agreement for sale in the respect of said flat, executed between M/s. ROYAL BUILDER & MR. MOHD. AKHTAR SHAIKH and the Original registered agreement for sale has been lost/misplaced by MR. MOHD. AKHTAR SHAIKH and the same is not traceable Any person's, having any objection of the said owner MR. MOHD. AKHTAR SHAIKH in respect of the said flat should intimate the undersigned in writing with supporting documents in respect of his/her claim, within 15 days of publication of this Notice, failing which it will be presumed that there is no claim and the same has been waived and the transaction shall be completed. Place: Mumbai Date: 09.11.2023 VIVEK PANDEY (Advocate High Court.) Flat No. 406/407, E-Wing, Gagan angel CHS Ltd., New Wasal Nallasopara Link Road, Near Fire Brigade Bldg., Palghar - 401 208

PUBLIC NOTICE Notice is hereby given under the instruction of my client Mrs. Zohra Kasam Khan alias Zohrabai Kasam Khan has agreed to GIFT & transfer the Room premises Room No 14, Map Khan Nagar No. 4, BMC Chawl, Marol Village, Nr. BMC School, Andheri East, Mumbai - 400059 situated at Village - Marol, Taluka - Andheri, Dist. - Mumbai Suburban to her son Mr. Amjad Kasam Khan. Any person having any claim or right in respect of the said property by way of Sale, inheritance, share, sell, mortgage, lease, lien, gift, possession, or encumbrance howsoever or otherwise is hereby called upon to intimate the undersigned within 7 days from the date of publication of this notice of his such claim of any with all supporting documents, failing which the transaction in favor of our client shall be completed without reference to such claim and the claims if any of such person shall be treated as waived & not binding on our clients. Sd/- Date: 09/11/2023 Pankajkumar Mishra Advocate High Court, Bombay C/12, Asafie Niwara CHSL, Asafia Village, Ghatkopar West, Mumbai - 400084

जिरी वेंचर्स लिमिटेड सीआयएन : L24249MH1984PLC032170 नोंदणीकृत कार्यालय : २०९-२१०, आरकाडिया बिर्डींग, २रा मजला, ११५, नर्मिन पॉइंट, मुंबई ४०० ०२९. दूर. क्र. ९१ २२ ४०९१८६०० / फॅक्स क्र. : ९१-२२-४०९१८६०० इमेल : geecce.investor@gecvi.in वेबसाइट : www.gececeinvestor.com अति-विशेष सामान्य सभेची सूचना सूचना याद्वारे देण्यात येत आहे की, जिरी वेंचर्स लिमिटेड (कंपनी) यांच्या सभासदांची अति-विशेष सामान्य सभा (इंजीएम) गुरुवार, दि. ०७ डिसेंबर, २०२३ रोजी दु. ४.०० वा. भाप्रवे कंपनी कायदा, २०१३ (अंकेट) च्या लागू तरतुदी अनुसार व सामान्य सक्त्युलर क्र. १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२०, १३/२०२०, २/२०२१, ०२/२०२२, १०/२०२२ व ०९/२०२३ दि. ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२०, १३ डिसेंबर, २०२०, १३ जानेवारी, २०२१, ०५ मे, २०२२, २८ डिसेंबर, २०२२ व २५ सप्टेंबर, २०२३ अनुक्रमे मिनीस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (एमसीए) यांच्याद्वारे जारी, सीक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) सक्त्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी२/सीआयआर/पी/२०२१/११ दि. १५ जानेवारी, २०२१ व सक्त्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ मे १३, २०२२ व सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ (सेबी सूची विनियमन) यांच्या अनुसार सूचनेमध्ये पर पडलेल्या विशेष व्यवसायांवर (इंजीएम) व्यवहार करण्याकरिता कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालय येथे आयोजित केली आहे. एमसीए सक्त्युलर व सेबी सक्त्युलर यांच्यासह अनुपालन इंजीएमची सूचना केवळ ई-मेल मार्फत सभासदांना ज्यांचे ईमेल आयडी कंपनी / डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (डीपीज) / रजिस्ट्रार व शेअर ट्रान्सफर एजन्ट अर्थात लिंक इन्ट्राईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (आरटीए) यांच्यासह त्यांच्या ई-मेल आयडीवर नोंदणीकृत पाठविले आहेत. इंजीएमची सूचना कंपनीची वेबसाइट www.gececeinvestor.com वर व स्टॉक एक्सचेंज अर्थात बीएसई लिमिटेड बीएसई www.bseindia.com and www.nseindia.com वर व सक्त्युलर प्रदाते कंपनी द्वारे अर्थात मॅनगल सीक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) www.evoting.nsd.com वेबसाइट वर उपलब्ध आहे. सभासदांनी (इंजीएम) मध्ये सहभागी व्हावे व केवळ (व्हीसी/ओएफडीएम) मार्फत सूचनेमध्ये कंपनीद्वारे प्रदानित स्वरूपात (इंजीएम) व त्यानुसार कृपया नोंद घ्यावी की, कंपनीने व्यक्तीशः वा सभासदांद्वारे सहभागी व्हावे. सभासदांनी कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०३ अंतर्गत कोमच्या रिक्तिकांकरिता उपस्थित राहावे. नोंदणीकरणा स्वरूप/ इमेल आयडी अद्ययावत करण्याकरिता इंजीएमची सूचना स्विकृत : जर सभासदांनी त्यांचे ई-मेल आयडी नोंदणीकृत केले नसतील तर कृपया डिपॉझिटरी व त्यांचे डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (डीपी) यांच्यासह ईलेक्ट्रॉनिक स्वरूपात शेअर्स धारक असल्यास व शेअर्स कंपनीचे रजिस्ट्रार व शेअर ट्रान्सफर एजन्ट (आरटीए), लिंक इन्ट्राईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सी-१०१, २४० पार्क, एल. बी. एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई ४०० ०८३ येथे लेखी स्वरूपात कंपनी सचिव यांना geecce.investor@gecvi.in पाठवावे. जर कोणाही व्यक्तीस काही चौकशी असल्यास evoting@nsdl.co.in वरून एनएसडीएल टिम अनुभव यांना खालील दूर. क्र. ०२२-४८८६७००० व ०२२-२४९९७००० यांना संपर्क साधावा व ईलेक्ट्रॉनिक मीन्स मार्फत मतदान करावे. सभासदांनी कंपनी सचिव यांना वरील निर्देशित ईमेल आयडी वा नोंदणीकृत कार्यालय पत्त्यावर संपर्क साधावा. प्रक्रिया व जोडले जाण्याकरिता माहिती (इंजीएम) तसेच (व्हीसी/ओएफडीएम) मार्फत व विस्तृत प्रक्रिया व माहिती यांकरिता मतदान परीक्ष ई-मतदान व ई-मतदान मार्फत इंजीएमच्या दरम्यान सर्व सभासदांना (प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारक सभासद यांच्यासह/ इमेल आयडी नोंदणीकृत नसलेले (डीपीज) / (कंपनी) / (आरटीए) यांना सूचनेमध्ये विहित आहे. जिरी वेंचर्स लिमिटेडकरिता सही/- दिपयंती जैसवार कंपनी सचिव दिनांक : ०८ नोव्हेंबर, २०२३ ठिकाण : मुंबई

CONTAINERWAY INTERNATIONAL LIMITED CIN: L60210WB1985PLC038478 Regd. Office: 6th Floor, Room No 608, Saltee Plaza Cabin No M-11, Near ILS Hospital, Kolkata, Mall Road, Kolkata, West Bengal, India, 700080 Tel No.: 011-26039925 | Website: www.containerway.co.in | E Mail: containerwayinternational@gmail.com Recommendations of the Committee of Independent Directors (IDC) on the Open Offer to the Shareholders of the Containerway International Limited ("Target Company") under Regulation 26(7) of the SEBI (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011 and subsequent amendments thereto ("SEBI (SAST) Regulations") in relation to the open offer to the public shareholders of the Target Company ("Open Offer") made by Mr. Sanket Deora (Acquirer No. 1), Mr. Sanjay Deora, (Acquirer No. 2), and Mr. Surendra Shah (PAC) for the acquisition of Equity Shares of the Target Company

PUBLIC NOTICE Notice is hereby given to the general public that Shri Pyarelal Prajapati was the owner of premises situated at Prajapati Compound, Pali Wadi, Behram Bag, Veera Desai Road, Jogeshwari West, Behram - 400 102 addressing about 120 sq. ft. Late Shri Pyarelal Prajapati died on 03.05.1999 at Mumbai leaving behind his daughters Mrs. Sarita Prajapati, and Sangeeta Prajapati, and his wife Smt. Kamla Pyarelal Prajapati as his only legal heir to acquire his premises and further Smt. Kamla Pyarelal Prajapati died on 25.10.2017 at Mumbai leaving behind her daughters Mrs. Sarita Prajapati, and Sangeeta Prajapati as her legal heir to acquire her premises and after the death of said Late Smt. Kamla Pyarelal Prajapati, my clients Mrs. Sarita Prajapati, and Sangeeta Prajapati are in use, occupation and possession of the said premises as owners thereof. Any person having any claim or right in respect of the said premises by way of inheritance, Sale, mortgage, lease, License, gift, possession or encumbrance, etc. howsoever or otherwise is hereby called upon to intimate the undersigned within 7 days from the date of publication of this notice of his/her such claim of any with all supporting documents falling which the claim or claims, if any of such person shall be treated as waived & not binding on my client. Sd/- Date: 09/11/2023 Advocate High Court, Bombay C/12, Asafie Niwara CHSL, Asafia Village, Ghatkopar West, Mumbai - 400084

PUBLIC NOTICE NOTICE HEREBY GIVEN TO PUBLIC AT LARGE My Client MR. ISRAR AHMED SHAHAD KHAN, Residing at FLAT NO. A-12, 1st FLOOR, PARAMOUNT MUNICIPAL EMPLOYEE'S CO. OP. HSG. SOC. LTD., JARIMARI, BEHIND STAR GLASS WORKS, KURLA-ANDHERI ROAD, SAKINAKA, MUMBAI-400072. My client intend to purchase the Flat situated at FLAT NO. B-13, PARAMOUNT MUNICIPAL EMPLOYEE'S CO. OP. HSG. SOC. LTD., KURLA- ANDHERI ROAD, MUMBAI-400072 from MR. FAISAL JAINUDDIN MUJAWAR. My client further states that, original Agreement and Allotment Letter of said Flat which was issued by the society is lost and misplaced. Due to diligent search the said documents are not found till date. If any person or organizations have any objection claim, lien, mortgage regarding the purchase of above said flat please file your claim within a period of 15 days or else any claims/objections will not be entertained. Waseem Ahmed Siddiqui (Advocate High Court) 109, Panchasheel, G. K. Estate Opp. BEST Depot, L.B.S. Marg Kurla (W), Mumbai-400 070. Mob. 9702010819 / 9022596040 Place: Mumbai Date: 08/11/2023